

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका, भिवंडी जि.ठाणे.



बां.प्र.क्र./१११/२०२१-२०२२
जा.क्र.न.र.वि./प्रा.प्र./BCEC
दिनांक: २१.१२.२०२१

सुधारीत बांधकाम परवानगी

(म.प्रा.व न.र.अधि.१९६६ चे कलम ४५ (१) व ५३(३) व मु.प्रा.म..न.पा.अधि.१९४९ चे कलम २५३ नुसार)

प्रति,

श्रीम. अर्चना गुरुनाथ टावरे व इतर-२ तर्फे कुलमुखत्यारपत्रधारक
मे. ऑरनेट बिल्डकॉन डेव्हलपर्स तर्फे भागीदार मे. ऑरनेट इन्फ्रा होल्डींग प्रा.लि. तर्फे श्री. सुनिल गुप्ता
द्वारा : श्री. दुराज कामणकर, मे.के.के व असो.
१२०, एन.जी.कंपा, धामणकर नाका, भिवंडी

- संदर्भ :- १) या कार्यालयाकडील बांधकाम परवानगी जा.क्र.न.र.वि./२६६
दि. २४/०१/२०१७
२) या कार्यालयाकडील इमारत प्रकार-ए साठी जोता तपासणी प्रमाणपत्र
जा.क्र.न.र.वि./१६१७, दि.१४/०६/२०१७
३) या कार्यालयाकडील सुधारीत बांधकाम परवानगी जा.क्र.न.र.वि./३१८४
दि.०२/११/२०१८
४) या कार्यालयाकडील इमारत प्रकार-बी साठी बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र
जा.क्र.न.र.वि./४५८५, दि.२८/१२/२०१८
५) या कार्यालयाकडील इमारत प्रकार-बी साठी जोता तपासणी प्रमाणपत्र
जा.क्र.न.र.वि./२१२३, दि.११/०७/२०१९
६) या कार्यालयाकडील इमारत प्रकार-ए साठी वापर दाखल जा.क्र.न.र.वि./
२९०१, दि.२१/१०/२०२१
७) आपला दि.२६/१०/२०२१ रोजीचा अर्ज व दि. ३०/११/२०२१ रोजीची पूर्तता

निम्नलिखित मौजे-टेमघर येथील स.नं. १२०/२पै जागेमध्ये संदर्भिय क्र.१ अन्वये एका इमारतीचे रहिवास वापरासाठीचे बांधकाम करण्यास परवानगी मंजूर करण्यांत आली होती. त्यानुसार संदर्भ क्र. २ अन्वये सदर इमारतीस जोता तपासणी प्रमाणपत्र मंजूर करण्यांत आलेले आहे. तदनंतर आपण प्रस्तावालागत असलेल्या मौजे-टेमघर येथील स.नं. १२०/३पै मधील २५०.०० चौ.मी. क्षेत्राचा बांधकाम परवानगीमध्ये समाविष्ट करून व हस्तांतरणीय विकास हक्क क्षेत्र वापरून यापूर्वी मंजूर करण्यांत आलेल्या इमारतीवर वाढीव बांधकाम तसेच एका नवीन इमारतीचे बांधकाम करण्यांचे प्रस्तावित केलेले असल्याने त्यानुसार संदर्भ क्र. ३ अन्वये सुधारीत बांधकाम परवानगी मंजूर करण्यांत आलेली आहे. तदनंतर संदर्भ क्र. ४ अन्वये इमारत प्रकार-बी साठी बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र व संदर्भ क्र. ५ अन्वये इमारत प्रकार-बी या इमारतीस जोता तपासणी प्रमाणपत्र मंजूर केलेले आहे. तदनंतर संदर्भ क्र. ६ अन्वये इमारत प्रकार-ए या इमारत वापर दाखला मंजूर केलेला आहे.

आता आपण परवानगीलागत असलेल्या मौजे-टेमघर येथील स.नं. १२३/१/ब, १२३/१/क, १२३/१/ड या जागेचा समावेश परवानगीखालील जागेत करून इमारत वापर दाखला प्राप्त इमारत प्रकार-ए या इमारतीमध्ये वाढीव बांधकाम करण्यांचे तसेच इमारत प्रकार-बी या इमारतीचे यापूर्वी मंजूर केलेल्या नकाशांमध्ये फेर बदल व नव्याने इमारत प्रकार-सी व इमारत प्रकार-डी या इमारतीचे बांधकाम करण्यांचे प्रस्तावित करून त्यानुसार संदर्भ क्र. ७ अन्वये सुधारीत बांधकामाचे नकाशे मंजूरीसाठी सादर केले आहेत.

त्यानुसार आपण दि.३०/११/२०२१ रोजी बांधकामाचे परवानगीसाठी पूर्तता केली असून त्याचा विचार करता खाली नमुद करण्यांत आलेल्या अटी व शर्तीच्या अधिन राहून सोबतच्या मंजूर नकाशा प्रमाणे इमारतीचे खालील प्रमाणे बांधकाम करण्यांस परवानगी देण्यांत येत आहे.

जागा मौजे टेमघर येथील स.नं. १२०/२/अ, १२०/२/अ/८, १२०/२/ड (जुना स.नं. १२०/२पै) स.नं. १२०/३ (जुना स.नं. १२०/३पै), स.नं. १२३/१/ब, १२३/१/क, १२३/१/ड मधील ९२००.६९ चौ.मी.

बांधकामाचा वापर :- रहिवास वापरासाठी

बांधकामाचा तपशिल :- (मंजूर नकाशाप्रमाणे.)

अ.क्र	इमारतीचे टाईप	संख्या	मजले	बांधकामक्षेत्र (चौ.मी.)
१	ए	१	स्टिल्ट + सातवा मजला अंशतः आठवा मजला + अंशतः नववा मजला + अंशतः दहावा मजला इमारत वापर दाखला प्राप्त क्षेत्र अंशतः आठवा मजला ---- रहिवासी अंशतः नववा मजला ---- रहिवासी अंशतः दहावा मजला ---- रहिवासी एकुण	४९८७.९९ ४१.६३ ३६४.२१ ३६४.२१ ५७५८.०४
२	बी	१	तळमजला ---- वाहनतळ(जिना,सो.ऑफिस इ.) पहिला मजला ---- रहिवासी दुसरा मजला ---- रहिवासी तिसरा मजला ---- रहिवासी चौथा मजला ---- रहिवासी पाचवा मजला ---- रहिवासी सहावा मजला ---- रहिवासी सातवा मजला ---- रहिवासी अंशतः आठवा मजला ---- रहिवासी नववा मजला ---- रहिवासी दहावा मजला ---- रहिवासी अकरावा मजला ---- रहिवासी बारावा मजला ---- रहिवासी अंशतः तेरावा मजला ---- रहिवासी चौदावा मजला ---- रहिवासी पंधरावा मजला ---- रहिवासी सोळावा मजला ---- रहिवासी एकुण	७८.१८ ७२७.३४ ७२७.३४ ७२७.३४ ७२७.३४ ७२७.३४ ७२७.३४ ७२७.३४ ६८०.६४ ७२७.३४ ७२७.३४ ७२७.३४ ७२७.३४ ७२७.३४ ६८०.६४ ७२७.३४ ७२७.३४ ७२७.३४ ६८०.६४ ७२७.३४ ७२७.३४ ७२७.३४ ११६२२.२२
३	सी	१	तळमजला ---- वाहनतळ(जिना,सो.ऑफिस इ.) पहिला मजला ---- रहिवासी दुसरा मजला ---- रहिवासी तिसरा मजला ---- रहिवासी चौथा मजला ---- रहिवासी पाचवा मजला ---- रहिवासी सहावा मजला ---- रहिवासी सातवा मजला ---- रहिवासी अंशतः आठवा मजला ---- रहिवासी नववा मजला ---- रहिवासी दहावा मजला ---- रहिवासी अकरावा मजला ---- रहिवासी बारावा मजला ---- रहिवासी अंशतः तेरावा मजला ---- रहिवासी चौदावा मजला ---- रहिवासी पंधरावा मजला ---- रहिवासी सोळावा मजला ---- रहिवासी सतरावा मजला ---- रहिवासी अंशतः अठरावा मजला ---- रहिवासी एकोणीसवा मजला ---- रहिवासी विसावा मजला ---- रहिवासी	४९.६७ ५४४.१० ५४४.१० ५४४.१० ५४४.१० ५४४.१० ५४४.१० ५४४.१० ५०१.८९ ५४४.१० ५४४.१० ५४४.१० ५४४.१० ५४४.१० ५०१.५९ ५४४.१० ५४४.१० ५४४.१० ५४४.१० ५४४.१० ५०१.५९ ५४४.१० ५४४.१०



			अंशतः एकविसावा मजला ---- रहिवासी	५३४.१९
			अंशतः बावीसवा मजला ---- रहिवासी	५३४.१९
			अंशतः तेवीसवा मजला ---- रहिवासी	२२९.४९
			एकुण	१२९०२.०१
४	डी	१	तळमजला ---- वाहनतळ(जिना,सो.ऑफिस इ.)	४६.१३
			पहिला मजला ---- रहिवासी	४२३.०५
			दुसरा मजला ---- रहिवासी	४२३.०५
			तिसरा मजला ---- रहिवासी	४२३.०५
			चौथा मजला ---- रहिवासी	४२३.०५
			पाचवा मजला ---- रहिवासी	४२३.०५
			सहावा मजला ---- रहिवासी	४२३.०५
			सातवा मजला ---- रहिवासी	४२३.०५
			अंशतः आठवा मजला ---- रहिवासी	३८०.३७
			नववा मजला ---- रहिवासी	४२३.०५
			दहावा मजला ---- रहिवासी	४२३.०५
			अकरावा मजला ---- रहिवासी	४२३.०५
			बारावा मजला ---- रहिवासी	४२३.०५
			अंशतः तेरावा मजला ---- रहिवासी	३८०.३७
			चौदावा मजला ---- रहिवासी	४२३.०५
			पंधरावा मजला ---- रहिवासी	४२३.०५
			सोळावा मजला ---- रहिवासी	४२३.०५
			सतरावा मजला ---- रहिवासी	४२३.०५
			अंशतः अठरावा मजला ---- रहिवासी	३८०.३७
			अंशतः एकोणीसवा मजला ---- रहिवासी	३९४.७१
			अंशतः विसावा मजला ---- रहिवासी	३९४.७१
			अंशतः एकविसावा मजला ---- रहिवासी	३९४.७१
			अंशतः बावीसवा मजला ---- रहिवासी	३९४.७१
			एकुण	९१११.८३
			एकूण बांधकाम क्षेत्र	३३६१३.३९

अटी व शर्ती :-

- प्रस्तुतची परवानगी ही तिच्या निर्गमनाच्या दिनांकापासून एक वर्षाच्या कालावधी पूर्तीच वैध राहिल तत्पूर्वी आपण बांधकामास प्रारंभ केला पाहीजे अथवा मुदतवाढीचा अर्ज केला पाहीजे, अन्यथा ती रद्द झाल्याचे समजण्यांत येईल.
- प्रस्तुतची बांधकाम परवानगी ही अर्जदाराने प्रस्तावासोबत सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारावर देण्यांत आलेली आहे. त्यामुळे उक्त कागदपत्रामध्ये भविष्यात काही त्रुटी आढळून आल्यास अथवा त्यांची विधीग्राह्यता संपुष्टात आल्यास, अथवा न्यायालयीन स्थगिती/हुकुम लपवून ठेवल्यास परवान्याची विधीग्राह्यता संपुष्टात येईल.
- जागेच्या मालकी हक्काबाबत तसेच भाडेकरुंच्या पूनर्वसनाच्या/मोबदल्याच्या अनुषंगाने काही वाद निर्माण झाल्यास त्यास पूर्णतः अर्जदार जबाबदार राहतील तसेच अस्तित्वातील भाडेकरुंची पर्यायी व्यवस्था करण्याची जबाबदारी परवानगीधारक यांचेवर राहिल.
- अर्जदाराने नियोजित इमारतीचा वापर मंजुरीनुसार करावयाचा असून या व्यतिरीक्त जागेवर वेगळा वापर केल्यास ही परवानगी रद्द समजण्यांत येईल. तसेच प्रस्तावित बांधकामाच्या नकाशानुसार बांधकाम साहित्यांची गुणवत्ता व दर्जा, प्रस्तावित इमारतीचे स्ट्रक्चरल डिझाईननुसार उभारणी तसेच इमारतीची स्टॅबिलिटी व आयुष्यमानाबाबत संबंधित विकासकर्ता, वास्तुविशारद, सल्लागार अभियंता, स्ट्रक्चरल अभियंता व बांधकाम पर्यवेक्षक जबाबदार राहिल.
- अर्जदाराने मंजूर बांधकाम परवानगीनुसार विकास योजनेतील रस्ते, अंतर्गत रस्ते, खुली जागा, विकास योजनेतील आरक्षणे व प्रस्तावित योजनेतील इमारतीची आखणी सिमांकन मोजणीद्वारे करणे आवश्यक असून अशी मोजणी करताना प्रस्तावातील रस्त्यांच्या सभोवतालच्या रस्त्यांशी समन्वय साधणे आवश्यक आहे.
- अर्जदाराने विकास योजनेतील रस्ते व अंतर्गत रस्ते म.न.पा.स हस्तांतरीत करणे आवश्यक आहे. तसेच या जागेवर व पोहोच मार्गावर कुठल्याही स्वरुपाचे बांधकाम/अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल.
- प्रस्तावित बांधकाम नकाशामध्ये दर्शविलेली सामासिक अंतरे प्रत्यक्ष जागेवर उपलब्ध होणे आवश्यक असून त्या जागा कायमस्वरुपी खुल्या ठेवणे आवश्यक राहिल

- ८) बांधकामाचे साहित्य सार्वजनिक रस्त्यावर न ठेवता स्वतःच्या जागेत ठेवण्यांत यावे.
- ९) जोत्याचे बांधकाम पूर्ण झाल्याची सूचनेपूर्वी अर्जदार यांनी इमारतीची भूकंप विरोधक संरचनेचे आराखडे व डिझाईन परवानाधारक व अहर्ताधारक स्ट्रक्चरल इंजिनियर ह्यांचेकडून तयार करून घेऊन त्याप्रमाणे इमारतीचे बांधकाम करणे अनिवार्य आहे
- १०) जोत्याचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर अपॅडीक्स-एफ नुसार महानगरपालिकेस कळविणे आवश्यक असून, तदनंतरच जोत्यावरील बांधकाम करणे बंधनकारक राहिल.
- ११) प्रस्तावित बांधकामात फ्लाय अॅश विटा व त्या आधारीत साहित्य वापरणेत यावे.
- १२) मंजूर नियमावलीतील तरतुद क्र. २.८.३ नुसार जागेच्या दर्शनी भागावर बांधकामाच्या तपशिलासह व स्ट्रक्चरल इंजिनियर, सिव्हील इंजिनियर, ठेकेदार यांची नांवे, रेरा रजिस्ट्रेशन व इतर बाबी दर्शविणारा बांधकाम परवानगीचा फलक लावणेत यावा.
- १३) इमारतीच्या छतावरील पावसाळ्यातील पाणी पाईपद्वारे जमिनिवर घेण्याची व्यवस्था करणे तसेच सदरच्या पाण्याचा जमिनीत निचरा होणेसाठी तळ मजल्यावर झिरप खड्डा करणे आवश्यक आहे.
- १४) मनपाच्या पाणी पुरवठ्याची क्षमता व शहराची वाढती लोकसंख्या विचारांत घेता, बांधकामाला पाणीपुरवठा करणे मनपास शक्य होत नसल्यास अशावेळी अर्जदाराने स्वखर्चाने विंघन विहीर/कुपनलिका बांधण्यांत यावी व त्या अनुषंगाने दिलेले प्रतिज्ञापत्र आपणांवर बंधनकारक राहिल.
- १५) विषयाधीन इमारतीत आवश्यक नुसार ओला कचरा व सुका कचरा यांचे वर्गीकरण व त्यांची विल्हेवाट लावणे याबाबत योग्य ती स्वतंत्र उपाय योजना ही इमारत वापर दाखल्यापूर्वी कार्यान्वित करणे आपणांवर बंधनकारक राहिल.
- १६) शासन निर्णय दि. १५/०१/२०१६ नुसार आवश्यकत नुसार प्रकल्पामध्ये सांडपाणी प्रक्रीया व पुनर्वापर करणेबाबतची व्यवस्था करणे आपणांवर बंधनकारक राहिल.
- १७) बांधकामास प्रारंभ करण्यापूर्वी अर्जदार यांनी मोक्यावर ट्रायल पिट घेऊन, भारवहन क्षमता तपासणे आवश्यक असून (त्याप्रमाणे इमारतीची संरचना करणे आवश्यक आहे)
- १८) प्रस्तावित बांधकामास बांधकाम प्रारंभ सूचनापत्र देण्यांत यावे व वापर परवाना घेतल्याशिवाय इमारतीचा वापर करू नये, अन्यथा तो अनाधिकृत समजून कार्यवाही करण्यांत येईल.
- १९) प्रस्तुत प्रकरणी मंजूर नकाशा प्रमाणे इमारतीमधील स्टिल्टचा वापर हा वाहनतळासाठीच करण्यांत यावा तसेच तो कायम स्वरुपी खुल्या ठेवण्यात यावा व भविष्यकाळात तो कोणत्याही परिस्थित बंदिस्त करता कामा नये.
- २०) भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेने यापूर्वी पत्र क्र.न.र.वि./३१८४, दि.०२/११/२०१८ अन्वये मंजूर केलेले बांधकाम नकाशे हे विषयाधीन सुधारीत बांधकाम नकाशांना दिलेल्या मंजूरीमुळे निष्प्रभावीत (Superseeds) करण्यांत येत आहेत.
- २१) प्रस्तुत प्रकरणी आरक्षणाखालील क्षेत्र हे महानगरपालिकेचे नांवे जोत्याचे बांधकाम पूर्ण करणेपूर्वी करून देणे आपणांवर बंधनकारक राहिल.
- २२) प्रस्तुत प्रकरणी सुधारीत बांधकाम प्रस्तावाचे अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या अग्निशमन विभागाकडील ना-हरकत दाखला हा सुधारीत बांधकाम परवानगीचे अनुषंगाने बांधकाम सुरु करणेपूर्वी सादर करणे आपणांवर बंधनकारक राहिल.
- २३) पर्यावरण विभागाकडील ना-हरकत दाखला हा सुधारीत बांधकाम परवानगीच्या अनुषंगाने प्रत्यक्ष बांधकाम सुरु करणेपूर्वी सादर करणे आपणांवर बंधनकारक राहिल.
- २४) प्रस्तुत प्रकरणी प्रस्तावासाठी नियुक्त स्ट्रक्चरल इंजिनियर यांचे मनपामध्ये बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्रापूर्वी नोंद करून घेणे आपणांवर बंधनकारक राहिल.
- २५) प्रस्तावाखालील जागेचे विविध सर्वे नंबरचे एकत्रित ७/१२ उतारा व त्या अनुषंगाने अद्ययावत मोजणी नकाशा हा इमारत प्रकार-सी व इमारत प्रकार-डी या इमारतीचे जोत्याचे बांधकाम पूर्ण होणेपूर्वी सादर करणे आपणांवर बंधनकारक राहिल.
- २६) प्रस्तुत प्रकरणी सर्व प्रस्तावाखालील सर्व ७/१२ उतार्याचे अनुषंगाने सनद ही अंतिम वापर दाखलापूर्वी सादर करणे आपणांवर बंधनकारक राहिल.
- २७) प्रस्तुत प्रकरणी होणारी उपकराची रक्कम ही एक वर्षाचे आंत अथवा जोत्याचे बांधकाम पूर्ण होणेपूर्वी जे आधी घडेल त्यावेळी नियमानुसार व्याजासह भरणे आपणांवर बंधनकारक राहिल.
- २८) प्रस्तुत प्रकरणी उर्वरीत अधिमुल्य शुल्क हे विहीत कालावधीमध्ये महानगरपालिकेत जमा करणे आपणांवर बंधनकारक राहिल.
- २९) प्रस्तुत प्रकरणी सामासिक अंतरामधील शिथिलतेचे अनुषंगाने होणारे अधिमुल्य हे प्रत्यक्ष बांधकाम सुरु करणेपूर्वी महानगरपालिकेत जमा करणे आपणांवर बंधनकारक राहिल.



- ३०) प्रस्तुत प्रकरणी नकाशात दर्शविण्यांत आलेली खुली जागा (R.G.) ही वापर दाखल्यापूर्वी विकसित करणे व ती कायम खुली ठेवणे हे आपणांवर बंधनकारक राहिल.
- ३१) प्रस्तुत प्रकरणाच्या अनुषंगाने बांधकाम करताना इमारतीच्या सभोवताली संरक्षणाच्या दृष्टीने संरक्षक जाळी लावून बांधकाम करणे आपणांवर बंधनकारक राहिल.
- ३२) इमारतीच्या पाया उत्खननासाठी आवश्यक असलेल्या गौणखनिजाचे स्वामित्वधन जिल्हाधिकारी यांचेकडे भरणे आपणांवर बंधनकारक राहिल.
- ३३) प्रकल्पाच्या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांच्या पात्र शाळाबाह्य मुलांसाठी शिक्षणाची सोय करणे आपणांवर बंधनकारक राहिल.
- ३४) मा.उच्च न्यायालय जनहित याचिका क्र.२१३/२०१३ मध्ये देण्यांत आलेल्या आदेशानुसार आपल्या बांधकाम प्रकल्पामध्ये २०० पेक्षा जास्त बांधकाम कामगार असल्यास बांधकामाच्या ठिकाणी Facilitation Center उभारण्यांत यावे व त्याचा उपयोग कामगारांसाठी राबविण्यांत येणाऱ्या योजना,त्यासाठी अर्ज व त्यासंबंधीची इतर आवश्यक माहिती तसेच पात्र बांधकाम कामगारांची नोंदणी करिता आवश्यक प्रक्रिया,नोंदणी नुतनीकरण करण्याची प्रक्रिया,बांधकाम कामगारांचे बँक खाते उघडणे इ. सर्व प्रकारची कामे करणे आपणांवर बंधनकारक राहिल. तसेच प्रकल्पाच्या ठिकाणी काम करणाऱ्या बांधकाम कामगारांसाठी/कर्मचाऱ्यांकरीता बांधकामाच्या ठिकाणी(परिसर) तात्पुरत्या स्वरूपात सेप्टिक टँकसह शौचालयाची व्यवस्था करणे आपणांवर बंधनकारक राहिल.
- ३५) नविन इमारतीच्या आतील बाजूस तसेच इमारतीसमोरील रस्त्याचे सी.सी.टी.व्ही. चित्रिकरण करण्यासाठी बांधकामाच्या ठिकाणी सी.सी.टी.व्ही यंत्रणा कार्यान्वित करणे आपणांवर बंधनकारक राहिल.
- ३६) बांधकाम प्रारंभ करण्यासाठी आवश्यक अटी व शर्तीच्या पूर्ततेनंतर बांधकाम प्रारंभ करित असल्याचे सूचनापत्र महानगरपालिकेस सादर करणे बंधनकारक राहिल.

उपरोक्त अ.क्र.१ ते ३६ मधील कोणत्याही अटी व शर्तीचा भंग केल्यास ही परवानगी मु.प्रां.म.न.पा.चे कलम २५८ अन्वये रद्द अथवा स्थगित करण्यांत येईल व अशी बांधकामे अनधिकृत समजून पूढील कारवाई करण्यांत येईल. तसेच म.प्रा.व न.र.अधि.१९६६ चे कलम ५२,५३,५४ नुसार फौजदारी कार्यवाहीस पात्र राहिल, याची कृपया नोंद घ्यावी.

(मा. आयुक्त साो. यांचे मान्यतेनुसार)



(श्रीकांत वि.देव)

प्र.सहाय्यक संचालक,नगररचना,
भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका.
भिवंडी.

- प्रत:- १) मा.जिल्हाधिकारी, ठाणे यांना माहितीस्तव सादर
२) सहाय्यक संचालक,नगररचना ठाणे ह्यांचेकडे माहितीस्तव अग्रेषित.
३) प्रभाग अधिकारी,प्रभाग समिती क्र. ह्यांचेकडे माहितीस्तव रवाना.
४) संगणक व्यवस्थापक,संगणक विभाग यांना सदरची बांधकाम परवानगीची प्रत मनपाचे संकेतस्थळावर प्रसिध्द करणेसाठी रवाना.

